

गणपती आरती Ganpati arti in Marathi

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झरके माल मुक्ताफळाची ॥ १ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥ २ ॥

लंबोदर पितांबर फनी वरवंदना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ ३ ॥

गणपती आरती अर्थ Ganpati arti meaning in marathi

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।

नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।

कंठी झरके माल मुक्ताफळाची ॥ १ ॥

अर्थ: या पहिल्या ओळीतील पहिले दोन शब्द म्हणजे आनंद देणारा आणि दुःखाचा नाश करणारा. विघ्नाची वार्ता म्हणजे, नुरवी शिल्लक ठेवत नाही, तर प्रेम पुरवते ज्यावर कृपा आहे. त्याला सिंदूर आणि मोत्यांच्या माळांनी सजवण्यात आले आहे. अशा मंगलमूर्ती गणेशाचे ध्रुवपदात स्वागत केले जाते.

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।

चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।

हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।

रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥ २ ॥

अर्थ: केवळ त्याचे दर्शन घेतल्याने मनातील कामना, इच्छा इत्यादी पूर्ण होतात. पार्वतीच्या या मुलाने दागिना घातला आहे, तो सुगंधी चंदन आणि लाल केशराने सजला आहे. हा गणपती डोक्यावर हिऱ्यांनी जडलेला मुकुट घालून सुंदर सजला आहे. तुझ्या पायांतील वाळ्यांतील घूंगरांचा रुणझुण असा मंजूळध्वनी होत आहे.

लंबोदर पितांबर फनी वरवंदना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ ३ ॥

अर्थ: मोठे पोट असणाऱ्या, पीतांबर नेसलेल्या, कमरेला नागाचे बंधन (कडदोरा) असलेला. रामदास घरी बसून गजाननाची वाट पाहत आहेत. आणि निर्वाणीचे संरक्षण करण्यासाठी, निर्वाणीच्या या क्षणी स्वतःचे रक्षण करण्यासाठी, ते जोडून पुष्टी केली जाते. अखेरीच्या, देहत्यागाच्या वेळी तु माझे रक्षण कर ही तुझ्या चरणी नम्र प्रार्थना